



SPV GLOBAL TRADING LIMITED

(Formerly Known as Tarrif Cine & Finance Limited)

CIN: L27100MH1985PLC035268

Regd. Off. : Ground Floor, Binani Bhavan 28/30, Anant Wadi, Bhuleshwar Mumbai - 400 002.
• Tel : 2201 4001 • Fax: 2201 4003 • Email Id : spvglobaltrading@gmail.com, BSE CODE NO. 512221.
Website : www.spvglobal.in

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400001

Scrip Code: 512221

Sub: Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir /Madam,

In terms of Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), please find attached newspaper cuttings of the advertisement in relation to the financial results for the fourth quarter and financial Year ended on 31st March, 2023 as specified in Regulation 33 of LODR published in Business Standard (English) and Vritmanas (Marathi) on 01st June, 2023 and the same is also being displayed on the website of the Company viz www.spvglobal.in.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,


FOR SPV GLOBAL TRADING LIMITED

Vishwas Patkar

CFO

Date: 01st June,2023

Encl: As Above



बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING
बँक ऑफ महाराष्ट्र

Thane Zonal Office: B-37, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604
TELE : 022 25829406, 25823040 e-mail : cmarc_tha@mahabank.co.in
Head Office : Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-5

Sale Notice for sale of immovable properties (Appendix-IV-A)
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/ charged to the Bank of Maharashtra, the possession of which have been taken by the Authorized Officer of Bank of Maharashtra, will be sold on “As is where is”, “As is what is” and “Whatever there is” basis on 15.06.2023 between 1.00 p.m and 5.00 pm, for recovery of the balance due to the Bank of Maharashtra from the Borrower(s) and Guarantor(s), as mentioned in the table. Details of Borrower(s) and Guarantor(s), amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit are also given as:

Sr No	Name of Branch & Borrower and Guarantors	Amount Due	Short Description of immovable property with known encumbrances	Reserve Price/ Earnest Money Deposit (EMD)
1	Kasara Branch 1. Mrs.Asmi Santosh Sawant Flat no. 2 Ground Floor, Vrindavan Society, Padmanabh CHSL, Brahman Ali, At Po Shahapur, Dist Thane 421601 2. Mr. Santosh Sakhamam Sawant Flat no. 2 Ground Floor, Vrindavan Society, Padmanabh CHSL, Brahman Ali, At Po Shahapur, Dist Thane 421601 3. Mr.Kishor Jayaram Madake At Po- Shirgaon, Tal – Shahapur, Dist – Thane	Rs.11,79,699.00 (Rupees Eleven Lakhs Seventy Nine Thousand Six Hundred and Ninety Nine only) plus unapplied interest @ 7.30 % p.a. w.e.f.09.02.2022	Flat no. 02 at Ground floor, in Padmanabh CHS Ltd., on Plot No.3, S.No.91/1, Grampanchayat House No.1605/2, Vrindavan Nagar, Brahman Ali, at Post – Shahpur, Dist – Thane – 421601 Type of Possession: Physical Possession	Reserve Price: Rs.9,73,600/- (Rupees Nine Lakhs Seventy Three Thousand and Six Hundred only) EMD: Rs.98000/- (Rupees Ninety Eight Thousand Only)

Date of inspection: From 08.06.2023 to 09.06.2023 prior appointment mandatory to avoid overcrowding. For further details of the property and appointment for inspection, contact Mr.Mahesh Arjun Kharade, Branch Manager, Kasara Branch 9607150190
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link “https://www.bankofmaharashtra.in/proposale.asp” provided in the Bank’s website. For information in respect of the above properties, you may contact Mr.Mahesh Arjun Kharade, Branch Manager, Kasara Branch 9607150190.
Date: 31.05.2023
Place: Thane

(NARINDER SINGH RAI)
Chief Manager - ARC & Authorised Officer
Bank of Maharashtra, Thane Zone.


YUVRAAJ HYGIENE PRODUCTS LIMITED
CIN : L74999MH1995PLC220253
Regd. Office: Plot No. A-650, TTC Industrial Estate, MIDC, Mahape, Pawane Village, Navi Mumbai - 400705.
Tel: 022 27784491, **Email ID:** yhpcl@hic.in, **Website:** www.hic.in
Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2023
Rs. in Lakhs (Except EPS)

Sr. No.	Particulars	FOR THE QUARTER ENDED 31.03.2023 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2022 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2023 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	460.27	487.09	2,019.15	1,923.47
2	Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(2.48)	(76.25)	(127.96)	(153.76)
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	(2.48)	(76.25)	(127.96)	(153.76)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.00	(73.53)	(117.96)	(142.77)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.53	(73.32)	(116.94)	(142.11)
6	Paid-up equity share capital (Face Value of Re. 1/- each)	906.56	906.56	906.56	906.56
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	-	-	(1,372.98)	(1,256.04)
8	Earnings Per Share (of Rs. 1/-each) (for continuing and discontinued Operations)- Basic: Diluted:	0.00 0.00	(0.08) (0.08)	(0.13) (0.13)	(0.16) (0.16)

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the website of the Company (www.hic.in) and also on Stock Exchange website (www.bseindia.com).
b) The Quarterly and Yearly Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 30, 2023.

For Yuvraaj Hygiene Products Limited
Sd/-
Vishal Kampani
Managing Director
DIN : 03335717

Place: Navi Mumbai
Date: 30th May, 2023



ador
MULTIPRODUCTS

ADOR MULTI PRODUCTS LIMITED
Regd. Off : Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001
CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR AND QUARTER ENDED MAR 31, 2023
(₹ in lakh Except EPS)

Sl. No	Particulars	Standalone				Consolidated			
		For Quarter Ended		Year Ended		For Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Un Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Un Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Un Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Un Audited)
1.	Total Income from Operations	175.12	134.26	588.75	720.81	260.94	285.65	1216.98	1343.67
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)#	(65.63)	(72.73)	(198.06)	(64.15)	(281.57)	(238.67)	(904.55)	(680.70)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)#	(65.63)	(72.73)	(198.06)	(64.15)	(281.57)	(238.67)	(904.55)	(680.70)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)#	(65.63)	(72.73)	(198.06)	(76.76)	(287.98)	(238.67)	(910.96)	(693.32)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(65.38)	(72.73)	(197.81)	(75.48)	(288.15)	(238.67)	(911.13)	(692.50)
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				1046.61				1,606.89
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	(1.40) (1.40)	(1.56) (1.56)	(4.23) (4.23)	(1.62) (1.62)	(6.17) (6.17)	(5.11) (5.11)	(19.50) (19.50)	(14.82) (14.82)

Note: 1.The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Year and Quarter ended 31 Mar, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
2. The above Financial Results duly reviewed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on May 30, 2023
3.Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multiproducts Ltd.
Sd/-
Deep A Lalvani
Chairman & Director

Place: Mumbai
Date: 30th May-2023




UTTARAKHAND SAKHARI CHINI MILLS SANGH LTD. (UTTARAKHAND SUGARS)
NEAR RAILWAY CROSSING, BADRIPUR ROAD, JOGIMWALA, DEHRADUN-248001 (UTTARAKHAND)
Telephone No. - 0135-2974413, E-mail:- uksugars@gmail.com,
Website :- www.uttarakhand Sugars.com, GST No. 05AABFU7713K2Z1

G2
GOVERNMENT OF INDIA

Letter No. 437/PUR/01/E-Tender/2023-24
E-Tender Notice for Rate Contract Items
Online E-Tenders are invited from Manufacturers/Authorized distributors (as per details given in the tender documents) for **ROLLER SHAFT, PACKING & JOINTING, MS & GI PIPES AND STAINLESS STEEL TUBES** to our Co-operative and Corporation sugar mills season 2023-24.
The details for submission of the E-Bids is available on the E-tender portals as per Table No. 01 www.uktenders.gov.in & www.uttarakhandsugars.com. The bidders will have to deposit Per Tender fees (**Non Refundable**) of **Rs. 2,360/- (GST INCLUSIVE)** & earnest money in the form of **Demand Draft/ RTGS/NEFT/NET BANKING** in favor of **Uttarakhand Co-operative Sugar Factories Federation Limited, Payable at Dehradun**. Tenders without earnest money will not be accepted. The bank details are available inside the tender document.
The Federation reserves the right to cancel any or all bids/annual e-bidding process, without assigning and reason to & decision of Federation will be final & binding.
TABLE NO.01

Sl. No.	Name of the Item	Starting date of loading of E-Tender at 6:00 PM	Time for Submission of e-bids at 06:00 PM	Technical & Financial bid opening at 10:30 AM & 03:00 PM	E.M.D. (in Rs.)
RATE CONTRACT FOR THE SUPPLY OF DIFFERENT ITEMS TO OUR SUGAR FACTORIES IN UTTARAKHAND STATE					
1.	ROLLER SHAFT	31-05-2023	12-06-2023	13-06-2023	70,000.00
2.	PACKING & JOINTING	31-05-2023	12-06-2023	13-06-2023	25,000.00
3.	MS & GI PIPES	31-05-2023	12-06-2023	13-06-2023	1,00,000.00
4.	STAINLESS STEEL TUBES	31-05-2023	12-06-2023	13-06-2023	50,000.00

इस निविदा के सम्बन्ध में सभी संशोधन, स्पष्टीकरण, सुद्धिपत्र, परिशिष्ट, समय बृद्धि आदि को केवल www.uktenders.gov.in & www.uttarakhandsugars.com पर ही दिया जायेगा। निविदादाता अद्यतन जानकारी के लिए नियमित रूप से इन वेबसाइटों को पढ़ें रहें।
Sd/-
MANAGING DIRECTOR



HERO HOUSING FINANCE LIMITED

Regd. Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057
Phone: 011 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herohfl.com
Website: www.herohousingfinance.com | **CIN:** U65192DL2016PLC30148
Contact Address: Office No. B-305, BSEIL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703.
POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.
The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date mentioned below.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Date of Demand Notice/Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive/ Physical)
HHFMHOUH2000007319 & HHFMU MLAP20000009785	Nachiket Vitthal Ghorpade, Disha Nachiket Ghorpade	25/01/2022, Rs. 29,06,704/- as on date 24/01/2022	29/05/2023 (Physical Possession)

Description of Secured Assets/Immovable Properties: Flt No. 401, Area Admeasuring 475 Sq. Ft. Built Up Area i.e. 44.14 Sq. Meters, On 4th Floor, In The Building Known As "mahavir Apartment" And Society Known As "mahavir Dham Co-operative Housing Society Limited", Constructed On Land Bearing Survey No. 62, Hissa No. 1 A (pt), Gajpandhan Pathari, Dombivli (east), Taluka Kalyan, District Thane, Maharashtra-421201.
Place:- Mumbai Date: 01-06-2023 Sd/- Authorised Officer, For Hero Housing Finance Limited

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)
Office of the Competent Authority
U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.


No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/1704/2023
Date: - 31/05/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Public Notice
Application No. 31 of 2023
Krishnadeep Apartment (SRA) Co-op. Hsg. Soc. Ltd., CTS No. 3282 to 3288, 3292, 3290, 3425, Kolkalyan, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (East), Mumbai 400 055. ...
Applicant VS 1. Olan John Miranda, 2. Ellis Rozi Miranda, 3. Alvin Maurice Miranda, Having address at, Survey No. 351, Hissa No.20, Corresponding old CTS No. 3284 and New CTS No. 3284/A of Village Kolkalyan, Taluka Andheri, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055, 4. **Ramdhari Devnarayan Mishra,** Having address at, Survey No. 351, Hissa No.19, Corresponding old CTS No. 3285 and New CTS No. 3285/A of Village Kolkalyan, Taluka Andheri, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055 5. **Cleta Manuel Rodrigues, 6. Jerween Sisil Manvel Rodrigues, 7. Neras Manvel Rodrigues, 8. Mrs Louis albert Disilva, 9. Helri Manvel Rodrigues, 10. Sunil F (Ayavan) Rodrigues,** Having address at, Survey No. 351, Hissa No.14, Corresponding old CTS No. 3286 and New CTS No. 3286/A of Village Kolkalyan, Taluka Andheri, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055, 11. **A. V. Rane** Having address at, Survey No. 351, Hissa No.7, Corresponding old CTS No. 3290 of Village Kolkalyan, Taluka Andheri, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055, 12. **Ganpat Vithoba Rane, 13. Digambar Vithoba Rane,** Having address at, Survey No. 351, Hissa No.19, Corresponding old CTS No. 3295 and New CTS No. 3285/A of Village Kolkalyan, Taluka Andheri, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055, 14. **Ulan John, 15. Ellis Rozi Miranda, 16. Olvin Mories Miranda,** Having address at, Survey No. 351, Hissa No.1, Corresponding old CTS No. 3425 of Village Kolkalyan, Taluka Andheri, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (E), Mumbai 400 055, 17. **Janubai Dhondiba Sakpal, 18. Jayabai Ramu Kamble, 19. Anandibai Bhiku Kamble, 20. Shakuntala Jagannath Bhosale, 21. Bajrang Dhondiba Sakpal, 22. Shrirang Dhondiba Sakpal, 23. Shantaram Dhondiba Sakpal, 24. Balkrushna Bhagwan Wayarkar, 25. Shivaji Rajaram Tawade, 26. Dhonduragunath Parab,** Having address at, Survey No. 351, Hissa No. 1,2,7,14,15,16,19,20, CTS No. 3284/A, 3285/A, 3286/A, 3287, 3287/1 to 4, 3288/A, 3288/1 to 3, 3290, 3292, 3425 of Village Kolkalyan, Taluka Andheri, Kolkalyan, Yashwantnagar Road, Vakola, Santacruz (East), Mumbai 400 055, 27. **Messers K. K. Krishnan Construction Company Pvt. Ltd.,** Having its office at, C-4, Sujata Apartments, Manipada Village Road, Opp. Vidyanagari, Kalina, Mumbai 400 098.(**Opponent's**) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.
Description of the Property :-

Claimed Area
Unilateral Deemed Conveyance of plot of land bearing a) Survey No. 351, Hissa No. 20 admeasuring area 30.80 Sq. Mtrs out of total admeasuring area 126 Sq. Mtrs, Corresponding old C.T.S. No. 3284 and new C.T.S. No. 3284/A admeasuring area 30.80 Sq. Mtrs. b) Survey No. 351, Hissa No. 19 admeasuring area 19.10 Sq. Mtrs out of total admeasuring area 152 Sq. Mtrs, Corresponding old C.T.S. No. 3285 and new C.T.S. No. 3285/A admeasuring area 19.10 Sq. Mtrs. c) Survey No. 351, Hissa No. 14 admeasuring area 117 Sq. Mtrs Corresponding old C.T.S. No. 3286 and new C.T.S. No. 3286/A admeasuring area 117 Sq. Mtrs. d) (i) C.T.S. No. 3287 admeasuring area 68 Sq. Mtrs, (ii) old C.T.S. No. 3287 and new C.T.S. No.3287/1 admeasuring area 18.60 Sq. Mtrs, (iii) C.T.S. No.3287/2 admeasuring area 19.50 Sq. Mtrs (iv) C.T.S. No.3287/3 admeasuring area 18.60 Sq. Mtrs (v) C.T.S. No.3287/4 admeasuring area 25.10 Sq. Mtrs. e) (i) old C.T.S. No.3288 and new C.T.S. No. 3288/A admeasuring area 73.80 Sq. Mtrs (ii) C.T.S. No. 3288/1 admeasuring area 17.10 Sq. Mtrs (iii) C.T.S. No. 3288/2 admeasuring area 17.10 Sq. Mtrs (iv) C.T.S. No. 3288/3/A admeasuring area 10.30 Sq. Mtrs. f) Survey No. 351, Hissa No. 7 admeasuring area 203.30 Sq. Mtrs out of total admeasuring area 227 Sq. Mtrs, Corresponding C.T.S. No. 3290 admeasuring area 203.30 Sq. Mtrs. g) Survey No. 351, Hissa No. 2 admeasuring area 183.90 Sq. Mtrs out of total admeasuring area 202 Sq. Mtrs, Corresponding C.T.S. No. 3292 admeasuring area 183.90 Sq. Mtrs. h) Survey No. 351, Hissa No.1 admeasuring area 697.40 Sq. Mtrs out of total admeasuring area 733 Sq. Mtrs., Corresponding C.T.S. No. 3425 admeasuring area 697.40 Sq. Mtrs., The said plot of land total admeasuring area 1519.6 Sq. Mtrs. of Village - Kolkalyan, Taluka - Andheri, admeasuring 580 sq. yards equivalent to 484.90 Sq. Mtrs. As specifically set out in (The property registration card) and the copy of the Agreement dated 21st of October 2011 and 11/01/2012 along with building situated at bearing Survey No. CTS 343, CTS No.F/492, 16th Road, Bandra West, Mumbai 400 050 in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 15/06/2023 at 3.00 p.m.

Sd/-
(Rajendra Veer)
For District Deputy Registrar,
Co-operative Societies,
Mumbai City (3)
Competent Authority,
U/s 5A of the MOFA, 1963.

Seal




MAHAGENCO
Maharashtra State Power Generation Co. Ltd.

E-TENDER NOTICE

Online tenders are invited from O/o. Dy. Chief Engineer-III (F.M), Mahagenco, Nagpur for the following works.

Sr. No	(e-Tender) Rfx. No	Tender specification	Estimate Amount	EMD
1.	3000039119	Hiring of Four Vehicles for conveyance of Loading Staff for strengthening supervision at Chandrapur Area Loading ends of coal companies in Chandrapur area of WCL.	Rs. 49,21,000/-	Rs. 52,710/-
2.	3000039105	Hiring of Four Vehicles for conveyance of Loading Staff for strengthening supervision at Nagpur Area Loading ends of coal companies in Nagpur area of WCL	Rs. 49,21,000/-	Rs. 52,710/-
3.	3000039106	Hiring of Six Vehicles conveyance of Loading end Staff for strengthening supervision at Loading ends of coal companies in SECL, SCCL, MCL and WCL Area.	Rs. 73,96,500/-	Rs. 77,465/-

Tender Cost is Rs. 1,180/- (Including GST). For details, please visit <https://eprocurement.mahagenco.in/>.
Dy. Chief Engineer-III(FM)
Vidyut Bhavan, Katol Road, Nagpur



SPV GLOBAL TRADING LIMITED

CIN L27100MH1985PLC035268
28/30, Anant Wadi, Binani Bhavan, Ground Floor, Bhuleshwar, Mumbai 400002.
E-mail : spvglobaltrading@gmail.com, Website : www.spvglobal.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED MARCH 31,2023
(Rupees In Lacs)

Sr No	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED	
		Quarter Ended	Corresponding 3 months ended in the previous year Quarter Ended	Year Ended	Previous Year Ended	Year Ended	Previous Year Ended
		31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022
1.	Total income from operations (Net)	2,082.41	81.72	2,766.14	424.38	59,940.59	53,862.37
2.	Net Profit /(Loss) for the period from ordinary activities(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	36.88	(16.52)	67.37	7.02	1,003.84	4,452.05
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax(after Exceptional and/or Extraordinary items)	36.88	(16.52)	67.37	7.02	1,003.84	4,452.05
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax(after Exceptional and/or Extraordinary items)	27.28	(11.86)	43.76	4.15	671.12	3,296.71
5.	Equity Share Capital (Face Value Rs 10/- per share)	196.00	24.50	196.00	24.50	196.00	24.50
6.	Reserves(excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	194.53	151.05	15,162.15	14,878.21
7.	Earnings Per Share(before extraordinary items) (of Rs 10/- each) (not annualised)						
	(a) Basic	1.39 *	(4.85)*	2.23	1.70	34.24	1,345.59
	(b) Diluted	1.39*	(4.85)*	2.23	1.70	34.24	1,345.59
8.	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10/- each) (not annualised)						
	(a) Basic	1.39 *	(4.85)*	2.23	1.70	34.24	1,345.59
	(b) Diluted	1.39*	(4.85)*	2.23	1.70	34.24	1,345.59

Notes
1 The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30th May, 2022. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. The results have been audited by the Statutory Auditors of the Company.
2 The Company is engaged solely in trading activity segment and all activities of the Company revolve around this business. As such there are no other reportable segment as defined by the Indian Accounting Standard - 108 on "Operating Segment" issued by the Institute of Chartered Accountants of India.
3 The figures of the 3 Months ended 31.03.2023 and 31.03.2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto 9 months of relevant financial year, which were subjected to limited review by the auditors.
4 Figures of the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the figures of the current period.

For SPV Global Trading Limited
Sd/-
(Balkrishna Binani)
Managing Director
DIN 00175080

Place: Mumbai
Date: 30th May, 2023

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marj, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./ Deemed Conveyance/Notice/1454/2023
Date: - 30/05/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Public Notice
Application No. 133 of 2022
Malad Vrindavan Co - Op. Hsg. Society Ltd., Having its office at CTS No. 676, 676/1, 676/2, 676/3, 676/4, Village Malad North, Taluka Borivali, Ramchandra Lane, Malad (West), Mumbai -400 064,(**Applicants Versus 1) Manakraj Seshmal Rathod,** Residing at 401, Diamond Palace, Chapel Lane, Santacruz (West), Mumbai- 400 054, 2) **Otarnal Jasraj (Deceased),** Through legal heirs - (a) **Sampathi Jasraj, (b) Raju Jasraj, 3) Hamirnal Jasraj (Deceased),** Through legal heirs - (a) **Lalit Jasraj, (b) Jeevraj Jasraj, (c) Pradeep Jasraj, 4) Kantilal K. Gowani,** Opponent Nos. 2 to 4 having address at CTS No. 676, 676/1, 676/2, 676/3, 676/4, Village Malad North, Taluka Borivali, Ramchandra Lane, Malad (West), Mumbai - 400 064, 5) **M/s. Vivek Enterprises,** a partnership firm registered under the provisions of the Partnership Act, having its address at 522, Commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai -400 023, Through its partners a) **Rajendrakumar K. Kothari, b) Vimal K. Kothari, c) Khemchand B. Kothari, d) Chandrakala P. Mehta, Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.
Description of the Property :-

Claimed Area
Unilateral Deemed Conveyance for the balance property i.e. "all that piece and parcel of bearing CTS No. 676, 676/1, 676/2, 676/3, 676/4, admeasuring about 455.06 Sq. Mtrs., (including 140.38 Sq. Mtrs., of setback area) along with Nithalwar Bungalow occupied by 7 tenants lying between and situated at Village Malad, Taluka Borivali, within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban situated at Ramchandra Lane, Malad (West), Mumbai - 400 064, in favour of the Applicants

[illegible]